

अग्रलेख

आश्वासनांचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच वार्षिक अर्थसंकल्प सभागृहात सादर केला.
(पान २ वर)



दैनिक

महाराष्ट्र सम्राट

सम्राट अनेक परंतु बातम्यांचा एकच ![®]

संपादक : चंद्रकांत भोईटे

महावितरणाच्या उघड्या डीपीमुळे चिमुकल्याचा मृत्यू

(पान ४ वर)

राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल

महिला भगिनींसाठी मानले लाडक्या भाऊरायाचे आभार

विधानभवनाच्या प्रांगणात माता भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बांधल्या राख्या

महिलांसाठी केलेल्या योजनांची तत्काळ अंमलबजावणी करत मुख्यमंत्र्यांनी दिली ओवाळणी

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात महिला भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी १ जुलैपासून करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना अगोखी ओवाळणी दिली.



विधानभवनाच्या प्रांगणात आज विविध क्षेत्रातील महिला भगिनी एकत्र जमल्या होत्या. विधिमंडळात काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे राज्यतील महिलांना मोठा दिलासा मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधून घेतलेल्या या निर्णयांबद्दल त्यांचे आभार मानले.


बोलाताना मुख्यमंत्री शिंदे यांनी अर्थसंकल्पात राज्यातील महिला भगिनींना दिलासा देणारे अनेक निर्णय आम्ही घेतले आहेत. आम्ही घेतलेल्या मुख्यमंत्री माझी



होणार आहे. त्यासोबत महिलांना वर्षातून ३ सिलेंडर मोफत देणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ लाख महिलांना लखपती दीदी बन्वण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. बचतगटातील महिलांचे खेळते भांडवल १५ हजारावरून

वाढवून ३० हजार केले आहे. मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. १० हजार महिलाना पिक रिक्षांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिलांना मोफत प्रवास, ५० टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास यापूर्वीच दिलेला आहे. या सर्व निर्णयांबद्दल या महिलांनी माझे आभार मानून मला राखी बांधल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शासनाचे आभार मानले. यावेळी मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र भोंडकर आणि विविध क्षेत्रातील महिला भगिनी आवर्जून उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी कला शिक्षण आवश्यक : राज्यपाल




मुंबई : अनादी काळापासून भारत साहित्य, तत्वज्ञान, संगीत, नृत्य कला व संस्कृतीची भूमी आहे. चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणेशाचे या देशात कार्यांभी स्मरण केले जाते. शाळा व महाविद्यालयांमध्ये कला, ललित कला व प्रदर्शन कलांचा अंतर्भाव केल्यास अध्येयन प्रक्रिया आनंददायक होईल तसेच विद्यार्थी संवेदनशील व तणावमुक्त होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश वॉस जी आज येथे केले.

साहित्य, शिक्षण, कला, नृत्य व संस्कृती क्षेत्रात कार्यरत असलेल्या 'वाग्धारा' संस्थेतर्फे आयोजित वाग्धारा कला महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल रमेश वॉस यांच्या हस्ते आज मुक्ती सभागृह अंधेरी मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ कला व नाट्य दिग्दर्शक जयंत देशमुख, लेखक दिग्दर्शक रुमी जाफरी, वर्सावा येथील चिल्ड्रेन वेल्फेअर स्कूलचे प्राचार्य अजय कौल, शिक्षणतज्ज्ञ प्रशांत काशीद, अभिनेत्री कंचन अक्वथी, अभिनेते रवी यादव, 'जलयोग' प्रचार - प्रसार कर्त्या डॉ. सविता राणी यांसह २७ लोकांना 'वाग्धारा राष्ट्र सेवा सन्मान' प्रदान करण्यात आले.

करित असताना आपला वारसा असलेल्या योग, कला व संस्कृतीचा देखील प्रचार प्रसार केला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. मुंबई ही कलागरी असून देशभरातील गायक, गीतकार, संगीतकार, वादक, रंगकर्मी, अभिनेते व अभिनेत्री यांना या शहराने प्रतिष्ठा मिळवून दिली आहे, असे त्यांनी सांगितले. दूरचित्रवाणी सह, डिजिटल व समाज माध्यमांच्या आगमनामुळे अनेक लहान मोठ्या कलाकारांना व्यासपीठ मिळाले असून कला जगातचे लोकशाहीकरण झाले आहे असे निरीक्षण राज्यपालांनी नोंदवले. राज्यातील विद्यापीठांतर्फे दरवर्षी आंतर विद्यापीठ सांस्कृतिक महोत्सव 'इंद्रधनुष्य' आयोजित केला जातो. त्यातून नवनवे कलाकार उदयाला येत आहेत, असे राज्यपालांनी सांगितले.


आळंदी दुमदुमली




महाराष्ट्रात पंढरपूरच्या आषाढी वारीला मानांचे स्थान आहे. दरवर्षी आषाढी वारीच्यानिमित्ताने मोठा पालखी सोहळा असतो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आषाढी वारीला सुरवात झाली आहे. आज (२९ जून) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदीमधून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. या पालखीमध्ये हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. आळंदीमधून पंढरपूरकडे जात असताना हजारो वारकरी विठू नामाचा गजर करत पंढरपूरमध्ये पोहचतात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदी सजली असून हजारो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आळंदीमध्ये दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्री

ऐतिहासिक ठाणे कारागृह पाडण्यास केळकर-आव्हाडांचा विरोध

ठाणे : ऐतिहासिक ठाणे किल्ला अर्थात २९३ वर्ष जुन्या ठाणे मध्यवर्ती कारागृह पडण्यात हलवून त्या ठिकाणी पार्क उभारण्याचा डाव बिल्डर लॉबीने सुरू केला आहे. त्याविरोधात भाजपचे आमदार संजय केळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी (दि.२९) विधी मंडळाच्या अधिवेशनात बुलंद आवाज करीत ऐतिहासिक किल्ला वाचविण्याची मागणी सरकारकडे केली आहे. या किल्ला हलविण्याची मागणी राबोडीतील एका विद्वानने केल्याचा आरोपही आव्हाड यांनी करून खळबळ उडवून दिली आहे.



स्वातंत्र्य लढ्याची अस्मिता असलेला ठाणे किल्ला अर्थात आताचे ठाणे कारागृह १७२७ मध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून ताब्यात घेतले होते. पुढे मराठ्यांचा पाडाव झाल्यानंतर ब्रिटिशांनी किल्ल्याचे रूपांतर कारागृहात केले. या कारागृहाजवळ न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय असल्याने कैद्यांची ने-आण करणे सोपे आणि सुरक्षित आहे. तसेच या कारागृहात म्युरलसच्या रूपाने



इतिहास जागवण्याच्या स्मारकाचे काम प्रस्तावित आहे. ठाण्याची ऐतिहासिक ओळख जपण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. असे असताना २९३ वर्षे जुना ठाणे किल्ला पाडून त्या ठिकाणी पार्क उभारण्याचे प्रयत्न बिल्डर लॉबीने सुरू केले आहेत, असा हास्यापद प्रकार थांबवावा, या अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी करीत शुक्रवारी सभागृहात आवाज उठविला.

संवर्धनासाठी निधी दिला जाणार आहे असे सांगितले. यासोबतच राज्यातील ११ किल्ले जागतिक ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करण्यासाठी राज्य सरकारने यादी तयार केली आहे. असे असताना ठाणे किल्ला तोडण्याचा प्रस्ताव बिल्डरच्या हितासाठी होत असून आम्ही ठाणेकर ते कदापि होऊ देणार नाही. हा ऐतिहासिक वारसा जपावा, अशी मागणीही केळकर यांनी केली. या मागणीला पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे किल्ला पहिले शाहू महाराज यांनी कसा ताब्यात घेऊन त्याची पुनर्बांधणी केली, त्या किल्ल्यातून कशी जलवाहतूक होत होती हे सभागृहाला सांगत किल्ला वाचविण्याची मागणी केली. तसेच हे कारागृह हलविण्याची

मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे पंढरीची वारी : मुनगंटीवार

मुंबई : 'हेचि दान देण देवातुझा विसर न वहावा' विठ्ठलाचा विसर होऊ नये यासाठी निरंतर वारी सुरू आहे. मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे वारी होय. राज्याच्या जनतेची सेवा करून त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे बळ मिळावे. अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भावना व्यक्त केल्या. वारकऱ्यांचे प्रबोधन करावे आणि शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवी यासाठी सांस्कृतिक विभागामार्फत दोन चित्रथ आषाढी वारीत सहभागी होणार आहेत. या चित्रथाचा प्रारंभ आज मंत्रालय प्रांगणातून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. वारीत आस्था, अस्मिता आणि परंपरा घेऊन जाण्याचे काम आपले कलापथक करीत असल्याचा आनंद व्यक्त करीत वारीत जाणाऱ्या कलाकारांना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शुभेच्छा दिल्या.

रेस्टॉरंट बार आणि लॉजच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा बुलडोझर



भाईदर : महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार दिनांक २९ जून २०२४ रोजी मिरा भाईदर महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक ०६ कार्यक्षेत्रामधील रेस्टॉरंट बार आणि लॉजच्या अनधिकृत बांधकामावर मा. आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांच्या उपस्थितीत पोकलन व मनुष्यबळच्या सहाय्याने तोडक कारवाई करण्यात आली. मिरा भाईदर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत

बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. मिरा भाईदर महानगरपालिका मा. आयुक्त यांनी विविध प्रभागातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करणेकामी निर्देशित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या निदंे शानुसार प्रभागातील अनधिकृत हॉटेल/बार, फेरीवाले, गॅरेजस, पदपथावरील व्यावसायिक, अनधिकृत हॉर्डिंज, अनधिकृत झोपड्या यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने दिनांक २९

जून २०२४ रोजी प्रभाग समिती क्रमांक ०६ कार्यक्षेत्रातील सगट हॉटेल मागील एम.पी. पॅलेस लॉज व वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लागत असलेले केम छो बारच्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांच्या निर्देशानुसार व उपस्थितीत, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे व उपायुक्त (अतिक्रमण) रवि पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

विठू नामाच्या गजरात आळंदी दुमदुमली, मुख्यमंत्रीही झाले पालखीत सहभागी

महाराष्ट्रात पंढरपूरच्या आषाढी वारीला मानांचे स्थान आहे. दरवर्षी आषाढी वारीच्यानिमित्ताने मोठा पालखी सोहळा असतो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आषाढी वारीला सुरवात झाली आहे. आज (२९ जून) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदीमधून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. या पालखीमध्ये हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. आळंदीमधून पंढरपूरकडे जात असताना हजारो वारकरी विठू नामाचा गजर करत पंढरपूरमध्ये पोहचतात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदी सजली असून हजारो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आळंदीमध्ये दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. तसेच वारकऱ्यांशी संवादही साधला. संत ज्ञानेश्वर महाराजांना मी नमन करतो. आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या सोहळ्यासाठी येण्याचे भाग्य मला लाभले. मी संत ज्ञानेश्वर महाराजांना आणि विठ्ठलाचाकडे प्रार्थना करतो की, बळीराजा संकट मुक्त होवो. शेतकऱ्यांवरील सर्व संकट दूर होवो.

चांगला पाऊस होवो. तसेच राज्यातील सर्व जनतेला सुख समाधान लाभो, अशी प्रार्थना मी करतो, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. तसेच इंद्रायणी नदी पूर्णपणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी काम सरकारचे आहे. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ८०० कोटीची तरतूद नगर विकास विभागाने केलेली आहे, असंही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी सांगितलं.

आळंदीत संतज्ञे ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने पार पडला आहे. माऊलींच्या पालखीचे हे १९३३ वं वर्ष आहे. इंद्रायणी काठावर लाखो वैष्णवांचा मेळा भरला होता. आळंदीत वारकऱ्यांची मोठी गर्दी केली असून विठू नामाच्या गजरात वारकऱ्यांचा यावेळी उत्साह पाहायला मिळाला आहे.

संपादकीय...



संपादक-चंद्रकांत भोईटे

आश्वासनांचा अर्थसंकल्प

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच वार्षिक अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. विरोधकांनी या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना हा अर्थसंकल्प विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजित पवारांनी मांडलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असून शेतकरी, महिला, युवा, मागासवर्गीय अशा सर्व घटकांच्या इच्छा पूर्ण करणारा आहे अशी स्तुतीसुमने विरोधकांना उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उधळली आहेत. या अर्थसंकल्पात राज्य सरकारने घोषणाबाजी केली असून त्याची अंमलबजावणी होणार का, हा खरा प्रश्न आहे.

राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर उद्भव ठाकरेंनी, निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केलेला हा थापांचा अर्थसंकल्प असल्याची टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, आम्ही जे आश्वासन दिले आहे ते सर्व वेळेत पूर्ण करून दाखवू. हा निवडणुकीचा अर्थसंकल्प नव्हे तर निर्धारचा अर्थसंकल्प आहे. राज्य सरकार महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणत असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे. पण, लेकींची काळजी करताना लेकाची काळजीही करावी. त्यासाठी सरकारने लाडका भाऊ किंवा लाडका पुत्र अशी योजनादेखील सुरू करावी, अशी मागणीच शिवसेना पक्षप्रमुख उद्भव ठाकरे यांनी केली. अर्थसंकल्पावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहे. निर्णय घेतल्यानंतर अंमलबजावणीसाठी तेवढा फंड आपल्याकडे आहे का? सगळ्या गोष्टी त्यामध्ये बसत आहे का? हा सर्व विचार करत अर्थसंकल्प सादर केला. आम्ही वीजमाफी दिली आहे. लाभार्थीच्या खात्यात पैसे जाणार आहेत. गायीच्या दुधाला ५ रुपये मदत दिली. युवकांसाठी मदत केली आहे. प्रॅटिशप मध्ये १० हजार रुपये मिळणार आहेत. कापूस, सोयाबीन संदर्भात देखील आम्ही सकारात्मक भूमिका घेतली आहे.

अर्थमंत्री पवार यांनी पुढे म्हटले आहे की, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी आता १०० टक्के उच्च शिक्षण मिळणार आहे. केंद्राच्या वाढीत देशाचा विचार केला तर राज्याचा हिस्सा १५ टक्क्यांच्या जवळपास आहे. जीएसटी आणि महसूल संकलनात देखील वाढ होत आहे. अर्थसंकल्पात काही रक्कम कमी वाटत असली तरी पुरवणीत आम्ही ती रक्कम वाढवू. १६ व्या वित्त आयोगात भरीव मदत आपल्याला मिळणार आहे. ठाणे, मुंबई आणि बृहमंभईतील पेट्रोल डिझेलचा दर कमी केला आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पेट्रोल आणि डिझेलवरील मुल्यवर्धित कर आहे, तो पेट्रोल डिझेलवरील कर २४ टक्क्यांवरून २१ टक्क्यांपर्यंत घटवला. अर्थमंत्री अजित पवारांनी सकारात्मक अर्थसंकल्प मांडल्याचे म्हटले आहे. परंतु अंमलबजावणी झाली तरच हा अर्थसंकल्प प्रत्यक्षात उतरणार आहे.

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, युवक आणि सर्व घटकांसाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या. त्यामध्ये महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली तर शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना कायम ठेवण्यात आली आहे. तसेच प्रती हिंदी २० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी २१-६० वयोगटातील महिलांना दर महिना दीड हजार रुपये दिले जातील. जुलै २०१४ पासून ही योजना सुरू होणार असून, यासाठी ४६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकारने ८ लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना पदवी शिक्षणासाठी १०० टक्के शुल्क माफ करण्यात येणार आहे. पात्र कुटुंबाला वर्षाला ३ गॅस सिलेंडर माफ दिले जातील. राज्यात १० हजार पिक शिक्षा महिलांसाठी देण्यात येतील. तसेच बस प्रवासात सवलत, मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आली आहे. बचत गटाच्या निधीत १५ हजारांहून ३० हजार निधी देण्यात येईल. यावर्षी २५ लाख महिलांना लखपती दिदी बवण्याचा राज्य शासनाचा विचार आहे.

शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना कायम करणार. कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हेक्टरच्या मर्यादित तऱ्हेत हेक्टर पाच हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. तसेच येत्या दोन वर्षात १६३ सिंचन प्रकल्प पूर्ण होतील. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नावार्ड करून १५ हजार कोटीचे दीर्घकालीन कर्ज मंजूर करण्यात आले आहे. ३२०० कोटी रुपयांचा कार्यक्रम दुष्काळी भागात पाणी पोहचवण्याचा राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दिवस विज पुवठा करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे. मागेल त्याला सोरपण दिला जाणार आहे. संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान १ हजारावरून दीड हजार रुपयांवर करण्यात आले आहे. तसेच शोरी कुशी पंपाचे सर्व थकित बील माफ करण्यात आले आहे.

राज्यावर आजमितीस २०२३-२४ मध्ये ७,११,२७८ लाख कोटीचे कर्ज आहे. राज्य सरकार वर्षाला या कर्जावर ४८,५७८ कोटीचे व्याज देत आहे. तसेच २०२३-२४ साठी अपेक्षित खर्च २,३९,६५१ लाख कोटी येणार आहे. त्यात जिल्हा वार्षिक योजनांवरचा खर्च २९ हजार १८८ कोटी येणार आहे. २०२३-२४ मध्ये १ लाख ११२ कोटींची परकीय गुंतवणूक होईल असा अंदाज आहे.

२०२३-२४ मध्ये औद्योगिक विकास ७.६ टक्क्याने अपेक्षित आहे. तसेच अवकाळी, अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना ६,४२० कोटीची मदत केल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. राज्याचा २०२४ - २५ या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता, आता सन २०२४ - २५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. एकूण हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांचा अर्थसंकल्प आहे. कारण अर्थसंकल्पातील आश्वासने पूर्ण करण्याएवढा निधी राज्य सरकारजवळ नाही असे दिसते.

जाहिरातीसाठी एकमेव दै. 'महाराष्ट्र'

य मिळकट नोटीस य हस्तांतर करार नोटीस
य नोंदणी न्यास नोटीस य निविदा जाहिरातीसाठी
य तहसिल जाहिरानामा य कामगार न्यायालय नोटीस
दिलेल्या जाहिरात त्वरित प्रसिद्ध करणेसाठी एकमेव
दैनिक महाराष्ट्र सम्राट
शुभेच्छा / वाढदिवस जाहिरातीसाठी महाराष्ट्रातील प्रभावी
दैनिकांपैकी एक म्हणजे महाराष्ट्र सम्राट

संपर्क : दै. महाराष्ट्र सम्राट, विक्रीकर कार्यालय शेजारी, गेट नं. ४,
कलेक्टर कपाऊड, कोर्टनाका, ठाणे (प.) ४००६०१
(०२२ - २५३७९९४४, +९१ - ९१६७९५७७७१

* पीआरबी कायद्यानुसार सर्व वाद आणि दवे ठाणे न्यायालयीनक्षेत्राच्या अधीन राहिल.
(या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या / लेख / जाहिराती यांची जबाबदारी संबंधित वातार्ह, लेखक आणि जाहिरात प्रतिनिधी यांच्यात राहिल.)

DISCLAIMER: Readers are requested to verify and make appropriate enquires to satisfy themselves about the veracity of an advertisement before responding to any published in this newspaper. The publisher & the owner of this newspaper, does not vouch for the authenticity of any advertiser's products and/or services. In no event can the Owner, Publisher, Printer, Editor, Director's, Employees of this newspaper/company be held responsible/liable in any manner whatsoever for any claims and/or damages for advertisements in the newspaper.

घोडबंदर रोड, नागला बंदर येथील हुक्का पार्लर, रेस्ट्रो बारवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

अनधिकृत पब, हुक्का पार्लर, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित कारवाईचा सलग तिसरा दिवस

ठाणे : अनधिकृत पब, हुक्का पार्लर, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी कारवाई सुरू होती. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत शनिवारी, शाळा, महाविद्यालयापासून १०० मीटरच्या आत असलेल्या एकूण १९ पानटपच्या जम तसेच सिल करण्यात आल्या. तर हॉटेल, पब, बार हुक्का पार्लर असे मिळून ११ ठिकाणी पोकलेनच्या सहाय्याने निष्कासन कारवाई करण्यात आली. सुमारे ९२ हजार चुरस फूट क्षेत्रात

ही कारवाई झाली आहे. तरुण पिढी अंमली पदार्थांच्या संकटात अडकू नये यासाठी मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका आणि पोलीस विभाग संयुक्तपणे निष्कासन कारवाई केली आहेत. पोलिसांकडून आलेल्या माहितीनुसार हुक्का पार्लर, बार यावर कारवाई करण्यात आली. या अनधिकृत बांधकामाबाबत महापालिकेच्या कागदपत्रांची तपासणी करून अतिक्रमण विभागाने तोडक कारवाई सुरू केली. गुरुवारी ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ३१ पानटपच्या जम करून हॉटेल, पब, बार असे मिळून ०८ ठिकाणी तर ०९

शेडवर कारवाई करण्यात आली होती. तर, शुक्रवारी धूप्रणान निषेध पदार्थ आढळून आले अशी ०८ दुकाने सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली. ४० पान टपच्या जम करण्यात आल्या. तर, ०९ बार, पब, हुक्का पार्लर काढण्यात आले होते. शनिवारी त्यात, १९ पान टपच्या आणि ११ हुक्का पार्लर, पब, बार यांची भर पडली. घोडबंदर रोड, नागला बंदर या भागातील अनधिकृत हुक्का पार्लर, रेस्ट्रो बार व शनिवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. त्यात, २१ प्लामस, पिक बाबा(सन शाईन) ३१ पानटपच्या जम करून हॉटेल, पब, बार असे मिळून ०८ ठिकाणी तर ०९

तसेच, वर्तक नगर येथील के नाईट या बारवरील पोकलेनच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर, हिरानंदानी इस्टेट येथील रिकीज क्लॉउड व माटो माटो या बार समोरील अनधिकृत शेडवर कारवाई करण्यात आली. नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अंतर्गत शाळा व महाविद्यालये यांच्या पासून १०० मीटरच्या आतील परिसरात असलेल्या गुटखा व तत्सम पदार्थ विक्री करणाऱ्या ०५ पान टपच्या सिल करण्यात आले. दिवा प्रभाग समितीमधील दिवा-शिळ रोड व शिळ-महापे रोड येथील ०७ पान टपच्या जम करण्यात आल्या. तसेच ०५ पान टपच्या बंद करण्यात आल्या.

वागळे प्रभाग समितीअंतर्गत शाळेजवळ एक पान टपरी सीलबंद करण्यात आली. तसेच, एक पान टपरी जम करण्यात आली. प्रभाग समितीनिहाय करण्यात आलेली कारवाई अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त जी. जी. गोदरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकचे उपायुक्त मनिष जोशी, परिमंडळ दोनचे उपायुक्त शंकर पाटोळे, परिमंडळ तीनचे उपायुक्त दिनेश तावडे, सहायक आयुक्त महेश आर्हे, अक्षय गुड्डे, प्रीतम पाटील, सोपान भाईक, लक्ष्मण गरुडकर यांच्या उपस्थिती पोलीस बंदोस्तात कारवाई करण्यात आली.



ठाण्यातील घोडबंदर रोड खड्ड्यात गेला आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. (छाया : मनोज सिंह)

ठाण्यात रस्त्यावर ऑइल सांडले दोन दुचाकींना अपघात-दोन जखमी



ठाणे : ठाण्याच्या दमाणी इस्टेट समोर हरिनिवास संकल जवळ रस्त्यावर सांडलेल्या ऑइलवरून घसरून दोन दुचाकींना अपघात घडला. यामध्ये दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. ठाण्याच्या तीन हात नाका येथून हरी निवास संकलकडे जाणाऱ्या

रस्त्यावर दमाणी इस्टेट समोर, हरिनिवास संकल जवळ, अज्ञात वाहनातून गळती झालेल्या ऑइल वरून टी. व्ही.एस.स्कुटर चालक पुण सिंग(४७) रा. खारोवा, कळवा हा मुंबई वरून कालव्याकडे निघाला होता. तर मारुती सुझुकी किट्हा चालक डिसुझा(४१) रा. मनिषानगर, कळवा या महिला मुलुंड येथून कळव्याकडे निघाले

होते. दुचाकी दमाणी इस्टेट समोर आल्या असता ओलीवरून घसरल्या आणि अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावर सांडलेल्या ऑइलवरती माती पसरविण्यात आली. तर खोळंबलेली वाहतूक सुळीत करण्यात आली.

टोईंग कारवाईच्या त्रासामुळे ठाणेकर हैराण ठाण्यातील सुजान नागरिकांचे टोईंगविरोधात आंदोलन

ठाणे : ठाणे पोलिसांकडून 'नो पार्किंग' क्षेत्रात उभ्या असलेल्या दुचाकीवर टोईंगद्वारे कारवाई करण्यात येते. परंतु ही कारवाई नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याचा आरोप ठाणेकरांकडून केला जात आहे. दरम्यान, या प्रकाराविरोधात आता ठाण्यातील काही नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारपासून ठाण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जया यांनी ठाण्यातील नागरिकांना एकत्र करून न्यायिकाणी कारवाई केलेली वाहने आणली जातात. तिथे उभे राहून नागरिकांना जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. तसेच नियमावलीची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे टोईंगचा प्रश्न आता ऐगीणवत येण्याची शक्यता आहे.

ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात रस्त्यालागत बेकार्यदेशीरपणे उभ्या असणाऱ्या वाहनांवर वाहतूक नियंत्रण विभागाकडून कारवाई केली जाते. एखाद्या वाहनावर कारवाई करण्यापूर्वी टोईंग वाहनामधील पोलीस कर्मचाऱ्याला वाहनाच्या क्रमांकमधील उद्घोषणा करून संबंधित वाहन रस्त्यावरून हटविण्यास सांगतात. परंतु त्यानंतरही वाहन चालक त्याठिकाणी आला नाही, तर त्या वाहन चालकाची दुचाकीवर टोईंगद्वारे कारवाई केली जाते. या दुचाकी उचलण्यासाठी टोईंग व्हॅनच्या ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. प्रत्येक टोईंग व्हॅनवर किमान पाच ते सहा कर्मचारी काम करतात. दुचाकी उचलत असताना ती चुकीच्या पद्धतीने टोईंग व्हॅनवर ठेवली जाते. त्यामुळे वाहनाचे नुकसान होते. तसेच अनेकदा दुचाकी चालक परिसरातच उभा असतो. त्याच्या समोचक दुचाकी उचलली जाते. चालक विनंती करतो. परंतु त्याचे वाहन सोडले जात नाही. या ठेकेदाराचे कर्मचारी देखील नागरिकांना दमदाटी करत असतात. विशेष म्हणजे, ही दमदाटी टोईंग व्हॅनमधील पोलीस कर्मचाऱ्यासमोर सुरू असते. अनेकदा प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत गेली आहेत. परंतु हे चित्र बदलले नाही. अशा अनेक तक्रारी येत असल्याने ठाण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जया यांनी पोलिसांच्या कारवाईविरोधात जनजागृती आंदोलन सुरू केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातल्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना गती उन्नत मार्ग

किनारा मार्ग आणि खाडीपुलांसाठी निविदा, सात हजार कोटीचे प्रकल्प मार्गी

ठाणे : ठाण्यातला बाळकृम ते गायमुख असा किनारा मार्ग, छेडानगर ते ठाणे उन्नत मार्ग विस्तारीकरण, कासारवडली ते खारबाव आणि गायमुख ते पायेगाव खाडी पूल, जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ते काटई नाका उन्नत मार्ग तसेच विठ्ठलवाडी ते कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या उन्नत मार्गांच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने निविदा जाहीर केल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील हे महत्वाकांक्षी प्रकल्प असून यामुळे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान होणार आहे. सुमारे सात हजार कोटीचे हे प्रकल्प आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या माध्यमातून वाहतूक गतीमान करणारे अनेक प्रकल्प सुरू आहेत. तीन वर्षांपूर्वी सर्वंकष परिवहन अभ्यासात ठाणे शहर आणि आसपासच्या भागातील प्रवास वेगवान करण्यासाठी

काही प्रकल्प उभारण्याची तरतूद केली होती. त्यात पूर्वमूक मार्गावरील घाटकोपर येथील छेडानगर ते ठाण्याच्या कोपरीपर्यंत उन्नत मार्ग उभारण्याचा प्रस्ताव होता. या मार्गात सात जंक्शन आणि ६ उड्डाणपूल येतात. हा मार्ग एकूण १३ किलोमीटरचा असून सहा पदरी उन्नत मार्ग यामुळे उपलब्ध होणार आहे. यासाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी एमएमआरडीएने नुकतीच निविदा जाहीर केली आहे. संकल्पन आणि बांधकामासाठी ही निविदा आहे. या प्रकल्पासह अन्य सहा प्रकल्पांसाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. यात बाळकृम ते गायमुख राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ घोडबंदर रस्ता अर्थात ठाणे किनारी मार्गाचीही समावेश आहे. या कामासाठी अंदाजे २ हजार १७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या दोन प्रकल्पांमुळे शहरातगत वाहतूकीला वेग मिळणार आहे.


काही प्रकल्प उभारण्याची तरतूद केली होती. त्यात पूर्वमूक मार्गावरील घाटकोपर येथील छेडानगर ते ठाण्याच्या कोपरीपर्यंत उन्नत मार्ग उभारण्याचा प्रस्ताव होता. या मार्गात सात जंक्शन आणि ६ उड्डाणपूल येतात. हा मार्ग एकूण १३ किलोमीटरचा असून सहा पदरी उन्नत मार्ग यामुळे उपलब्ध होणार आहे. यासाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी एमएमआरडीएने नुकतीच निविदा जाहीर केली आहे. संकल्पन आणि बांधकामासाठी ही निविदा आहे. या प्रकल्पासह अन्य सहा प्रकल्पांसाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. यात बाळकृम ते गायमुख राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ घोडबंदर रस्ता अर्थात ठाणे किनारी मार्गाचीही समावेश आहे. या कामासाठी अंदाजे २ हजार १७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या दोन प्रकल्पांमुळे शहरातगत वाहतूकीला वेग मिळणार आहे.

कल्याण लोकसभेतील दोन प्रकल्पांचा समावेश

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभेतील दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांच्याही निविदा एमएमआरडीएने जाहीर केल्या आहेत. यात कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील पाल्मस वॉटर रिझॉर्ट ते बदलापूर रस्ता ते विठ्ठलवाडी येथील जुन्या पुणे लिंक रस्त्यापर्यंतच्या उन्नत मार्गाचा समावेश आहे. एकूण ६४२ कोटीच्या या मार्गाच्या उभारणीमुळे वालधुनी आणि कल्याण कर्जत तसेच कल्याण कसारा रेल्वे मार्गांमुळे थेट मार्ग नसलेला भाग जोडला जाणार आहे. यासोबतच जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ते काटई नाकापर्यंतच्या उन्नत मार्गाचीही निविदा जाहीर करण्यात आली असून ६.३ किलोमीटरचा हा मार्ग आहे. यासाठी अंदाजे ९०७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर सध्या वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागतो.

दोन खाडीपुलांच्याही निविदा

ठाण्याच्या कासारवडलीपासून भिवंडीच्या खारबाव पर्यंत आणि गायमुख ते पायेगावपर्यंतच्या दोन खाडीपुलांच्या कामांसाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकल्पांचा खर्च अंदाजे १ हजार ६०० कोटी आहे.



अपघाताच्या ठिकाणी पळपे मोबाईलवरील स्टाफसह तसेच आयआरबी स्टाफ, देवदत्त टीम, पनवेल तालुका पोलीस ठाणे पीएसआय हर्षल राजपूत व स्टाफ, पनवेल मोटार वाहन निरीक्षक संदीप कोतकर व स्टाफ हजर होते.

मोटर सायकलची चोरी

पनवेल : मोटरसायकलचा चोरी केल्याप्रकरणी अविनाश कुमार चौधरी (राहणार अग्रोळी गाव, सेक्टर २९, सीबीडी बेलापूर) याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात कलम ४०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आशिष यादव हे एरोली येथे राहत असून ते एका कंपनीत इंजिनियर म्हणून काम करतात. खारघर येथे फिरण्यासाठी त्यांनी मोटरसायकल घेतली. मोटरसायकल खारघर रेल्वे स्टेशन समोरील सिडको पार्किंग मध्ये पार्क करत असतात सदची पार्किंग कार साइन कंपनीने घेतलेली आहे. पार्किंगचे मनेजमेंट अविनाश चौधरी हे पाहतात. आशिष यांनी मोटरसायकल पार्किंग साठी मासिक पास काढला होता. ते कामावरून घरी जात असताना त्यांनी मोटरसायकल पार्किंग मध्ये पार्क केली होती. त्यानंतर ते हैदराबाद येथे गेले. कामावर आले असता मोटरसायकल पार्क केलेल्या ठिकाणी दिसून आली नाही. अविनाश चौधरी यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी काहीही माहिती दिली नाही. खारघर येथे पार्किंग मध्ये पार्क केलेली मोटरसायकलचा चोरी केल्याप्रकरणी अविनाश चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

रोटरी खारघर मीडाउन तर्फे खारघरच्या शासकीय मुर्बी शाळेत लायब्ररी- ग्रंथालयाची स्थापना



पनवेल : आज रोटरी खारघर मीडाउन तर्फे खारघरच्या शासकीय मुर्बी शाळेत लायब्ररी- ग्रंथालय स्थापित करण्यात आले. रोटरी खारघर मीडाउन आणि एमपीरियन शाळेतले आमचे इन्ट्रॅक क्लब चे मुलांनी १०० - १२५ पुस्तके दिली. शाळेतली सर्व मुलांना उपयोगी होईल असे पुस्तके देण्यात आले. रोटरी खारघर मीडाउनचे अध्यक्ष रो अनूप गुप्ता च्या मार्गदर्शन आणि शाळेचे अध्यापिका श्रीमती म्हात्रे च्या सहयोगाने ही ग्रंथालय स्थापित करण्यात आली. यावेळी रोटरी खारघर मीडाउनचे सेक्रेटरी डॉ रवी किरण, न्यू जनरेशन डायरेक्टर रो. अनामिका, रो. शुभांगी, रो. दीपा पटेल, शाळेतले सर्व शिक्षक, मुले व स्टाफ उपस्थित होते. रोटरी खारघर मीडाउनचे अध्यक्ष अनूप गुप्ता यांनी सांगितले की हे एक सुरुवात आहे आणि या पुढे ही आम्ही पुस्तके देऊ. अध्यापिका श्रीमती म्हात्रे यांनी सर्वांचा आभार प्रकट केले व रोटरी पुढे ही असाच आमचा गरजा पुर्वगार असे आशा व्यक्त केले.

NAGARIK SAHAKARI BANK LTD. BHIWANDI

H.O.:27,PRABHU ALLEY, BHIWANDI-421302

PROFIT & LOSS STATEMENT FOR THE YEAR ENDED 31st MARCH 2024

CA KOTHAWADE & LADDHA

Independent Auditor's Report

To,
The Members,
The Nagarik Sahakari Bank Ltd.
Bhiwandi – 421 302.

Report on Financial Statements:

1. We have audited the accompanying Financial Statements of Nagarik Sahakari Bank Ltd., Bhiwandi which comprise the Balance Sheet as at 31st March 2024, Profit and Loss Account and the Cash Flow Statement for the year then ended, and a summary of significant Accounting policies and other explanatory information. (collectively referred to as the "financial statements").

2. In our opinion, and to the best of our information and according to the explanation given to us, read with the Notes to the accounts, the financial statements give the information required by the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and rules made there under and the Banking Regulation Act, 1949 as applicable to Co-operative societies, in the manner so required, guidelines issued by Reserve Bank of India in the manner so required for the Bank and are in conformity with the accounting principles generally accepted in India and give a true and fair view of the state of affairs of the Bank as at March 31, 2024, the profit and its cash flows for the year ended on that date:

Basis for Opinion:

3. We conducted our audit in accordance with the Standards on Auditing (SAs) issued by Institute of Chartered Accountants of India (ICAI). Our responsibilities under those Standards are further described in the Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements section of our report. We are independent of the Bank in accordance with the Code of Ethics issued by the ICAI together with the ethical requirements that are relevant to our audit of the financial statements and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with these requirements and the Code of Ethics. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our opinion.

Key Audit Matters:

4. Key audit matters are those matters that, in our professional judgement, were of most significance in our audit of the financial statements of the current period. These matters, were addressed in the context of our audit of the financial statements as a whole, and in forming our opinion thereon and we do not provide a separate opinion on these matters.

We have determined the matter described below to be the key audit matter to be communicated in our report.

Identification and provisioning for non-performing assets (NPAs):

Key Audit Matter	How our audit addressed the key audit matter
Advances constitute a significant portion of the Bank's assets and the quality of these advances is measured in terms of ratio of Non-Performing Advances ("NPA") to the gross advances of the Bank. The Bank's advances constitute 50.77 % of the total assets as at March 31, 2024. The Reserve Bank of India's ("RBI") guidelines on Income recognition and asset classification ("IRAC") prescribe the prudential norms for identification and classification of NPAs and the minimum provision required for such assets. The Bank is also required to apply its judgement to determine the identification and provision required against NPAs by applying quantitative as well as qualitative factors. The provisioning for identified NPAs is estimated based on ageing and classification of NPAs, recovery estimates, value of security and other qualitative factors and is subject to the minimum provisioning norms specified by RBI. The Bank has detailed its accounting policy in this regard in Significant accounting policies disclosed in the financial statements. Since the identification of NPAs and provisioning for advances require significant level of estimation and given its significance to the overall audit, we have ascertained identification and provisioning for NPAs as a key audit matter.	The audit procedures performed, among others, included: Verify the compliance of IRAC norms and procedures and the policies adopted by the bank. Understanding the IT system and controls put in place and logic and validations built in the system by the bank for identification classification and provisioning in case of advances. Performing other procedures including substantive audit procedures covering the identification of NPAs by the Bank. These procedures included: - Reviewing borrower accounts and other related information on a sample basis selected based on quantitative and qualitative risk factors. - Review of the security pledged to the bank by verifying the valuation reports etc. for the collateral. With respect to provisioning of advances, we performed the following procedures: - Gained an understanding of the Bank's process for provisioning of advances - Tested on a sample basis the calculation performed by the management for compliance with RBI regulations and internally laid down policies for provisioning.

Information Other than the Financial Statements and Auditor's Report Thereon:

5. The Bank's Board of Directors is responsible for the other information. The other information comprises the information in the Board's Report including Annexures to Board's Report but does not include the financial statements and our auditor's report thereon.

6. Our opinion on the financial statements does not cover the other information and we do not express any form of assurance conclusion thereon.

7. In connection with our audit of the financial statements, our responsibility is to read the other information and, in doing so, consider whether the other information is materially inconsistent with the financial statements or our knowledge obtained during the course of our audit or otherwise appears to be materially misstated.

8. When we read the other information as specified above, if we conclude that there is a material misstatement therein, we are required to communicate the matter to those charged with governance. We have nothing to report in this regard

Responsibilities of Management and Those Charged with Governance for the Financial Statements:

9. Management of the Bank is responsible for the preparation of these Financial Statements that give true and fair view of the financial position and financial performance of the Bank in accordance with the Banking Regulation Act, 1949, Banking Laws (Applicable to Co-operative Societies) Act 1965 and MCS Act 1960 and MCS Rules 1961 and the accounting principles generally accepted in India, including the Accounting Standards issued by the Institute of Chartered Accountants of India. This responsibility includes the design, implementation and maintenance of internal control relevant to the preparation and fair presentation of the financial statements that give a true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

10. In preparing the financial statements, management is responsible for assessing the Bank's ability to continue as a going concern, disclosing, as applicable, matters related to going concern and using the going concern basis of accounting unless management either intends to cease operations, or has no realistic alternative but to do so.

The Board of Directors are also responsible for overseeing the Bank's financial reporting process.

Auditor's Responsibilities for the audit of the Financial Statements:

11. Our responsibility is to express an opinion on these financial statements based on our audit. We conducted our audit in accordance with the Standards on Auditing issued by the Institute of Chartered Accountants of India. Those Standards require that we comply with ethical requirements and plan and perform the audit to obtain reasonable assurance about whether the financial statements are free from material misstatement.

12. An audit involves performing procedures to obtain audit evidence about the amounts and disclosures in the financial statements. The Procedures selected depend on the auditors' judgement, including the assessment of the risks of material misstatement of the financial statement, whether due to fraud or error. In making those risk assessments, the auditor considers internal control relevant to the Bank's preparation and fair presentation of the financial statements in order to design audit procedures that are appropriate in the circumstances, but not for the purpose of an opinion on the effectiveness of the Bank's internal control. An audit also includes evaluating the appropriateness of accounting policies used and the reasonableness of the accounting estimates made by management, as well as evaluating the overall presentation of the financial statements.

We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our Audit opinion.

Opinion:

13. In our opinion, and to the best of our information and according to the explanation given to us, read with the Notes to the accounts, the financial statements give the information required by the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and rules made there under and the Banking Regulation Act, 1949(as applicable to Co-operative societies) in the manner so required and give a true and fair view in conformity with the accounting principles generally accepted in India:

- (a) in the case of the Balance Sheet, of the state of affairs of the Bank as at March 31, 2024; and
(b) in the case of Profit and Loss Account, of the Profit for the year ended on that date;

Report on Other Legal and Regulatory Requirements:

14. The Balance Sheet and the Profit and Loss Account have been drawn up in accordance with Section 31 of the Banking Regulation Act, 1949 (as applicable to Co operative societies);

15. Subject to the limitations of the audit as indicated in Paragraphs 12 to 14 above and subject to the Notes to the accounts, we report that:

- a. We have obtained all the information and explanations which to the best of our knowledge and belief were necessary for the purpose of the audit and have found them to be satisfactory.
b. The transactions of the bank which have come to our notice have been within the powers of the Bank.
c. The returns received from the branch offices of the bank have been found adequate for the purpose of the Audit.

16. We further report that:

- a. the Balance Sheet and Profit and Loss account dealt with by this report are in agreement with the books of account and returns;
b. in our opinion, proper books of account as required by The Maharashtra State Co-operative Societies Act, 1960, MCS Rules, 1961 and as required by the Byelaws have been kept by the bank so far as appears from our examination of those books;
c. The Bank was awarded "B"Class for the year 2023-24

For KOTHAWADE & LADDHA.

Chartered Accountants
FRN NO.105339W

Sd/-

(CA. DILIP LADDHA)

Partner

M.NO.038942

UDIN: 24038942BKBGWF9961

Place : BHIWANDI

Date : 29.06.2024

BALANCE SHEET AS ON 31 st. MARCH 2024

Schedule	As on 31-03-2024 Current year	As on 31-03-2023 Previous year
Capital and Liabilities		
Capital	51,166,205	48,175,505
Reserves and Surplus	256,129,586	250,864,769
Deposits	1,395,139,166	1,284,015,456
Borrowings	0	0
Other liabilities and provisions	69,194,227	70,594,924
Total	1,771,629,185	1,653,650,654
Assets		
Cash and balances with Reserve Bank of India	78,465,050	75,091,940
Balance with banks and money at call and short notice	149,639,207	179,615,482
Investments	506,396,257	551,600,532
Advances	899,522,179	708,951,525
Fixed Assets	36,568,741	41,477,271
Other Assets	101,037,751	96,913,904
Total	1,771,629,185	1,653,650,654
Contingent liabilities		
Bills for collection	61,995,813	57,912,798

PROFIT & LOSS STATEMENT FOR THE YEAR ENDED 31 st. MARCH 2024

Schedule	As on 31-03-2024 Current year	As on 31-03-2023 Previous year
I Income		
Interest earned	122,647,900	111,632,368
Other income	18,484,624	800,2674
Total	141,132,524	119,635,042
II Expenditure		
Interest expended	38,636,124	362,32848
Operating expenses	92,412,709	91,151,731
Provisions and contingencies	8,062,599	550,000
Total	139,111,432	127,934,579
III Profit/Loss		
Net profit/loss(-) for the year	2,021,093	8,299,537
Profit/loss(-) brought forward	7,470,751	133
Total	9,491,844	8,299,404
IV Appropriations		
Opening Balance on 1-04-2023	7,470,751	-8,299,404
Transfer to statutory reserves	0	0
Transfer to other reserves	0	0
Transfer to Government/proposed dividend	0	0
Transfer from other reserves: Dividend Fund	0	9170155
Transfer from other reserves: Members Welfare Fund	0	4400000
Transfer from other reserves: Staff Welfare Fund	0	2200000
Balance carried over to balance sheet	9,491,844	7,470,751

AS PER OUR REPORT OF THE EVEN DATE ATTACHED

For and on behalf of the Board of Directors

Chief Executive Officer In-Charge

Chairman
(Mr.Raju R Gajengi)

Vice-Chairman
(Mr Kamil Z Karnale)

Director:

FOR KOTHAWADE & LADDHA

Chartered Accountants

FRN:105339W

(CA. DILIP LADDHA)

PARTNER

M.NO.038942

UDIN: 24038942BKBGWF9961

PLACE: BHIWANDI

DATE : 29-06-2024

मुंबई-नाशिक महामार्गावरील कोंडीमुळे नागरिक हैराण

ठाणे ते आसनगाव या दोन तासांच्या अंतरासाठी लागताहेत सात तास

ठाणे : रस्ते रुंदीकरणसह उद्घाण पुलांची सुरु असलेली कामे, पावसाळ्यात डांबरी रस्त्यांवर पडलेले खडे आणि त्यात शनिवारी सुट्ट्यांमुळे रस्त्यांवर वाढलेला वाहनांचा भार यामुळे वाहतूकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावर कोंडी झाली होती. या कोंडीमुळे माजिवडा ते आसनगाव असे दोन तासांचे अंतर पार करण्यासाठी सात तासांचा अवधी लागत असल्यामुळे नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले होते. या मार्गावरील कोंडी टाळण्यासाठी कशेवळी-काट्हेर मार्गावरून अनेक चालकांनी प्रवास सुरु केलेला या मार्गावरही वाहनांचा भार वाढून कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले.

मुंबई-नाशिक महामार्ग हा वाहतूकीच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा मानला जातो. उरण येथील जेएनपीटी बंदरातून येणारी अवजड वाहने मुंब्रा बाह्य वळण मार्ग खारिगाव येथून मुंबई-नाशिक मार्गावरून वाहतूक करतात. नाशिकहून जेएनपीटी बंदराकडे जाणारी वाहनेही याच मार्ग वाहतूक करतात. काही वाहने भिवंडी मार्ग वसई येथून गुजरातच्या दिशेने जातात. याशिवाय, भिवंडी शहरात मोठी गोदामे असून याठिकाणी देशातील विविध नामांकित कंपन्यांचे साहित्य ठेवले जाते. येथूनच हे साहित्य शहरांच्या विविध भागात वितरित केले जाते. यामुळे येथे अवजड तसेच हलक्या मालवाहू वाहनांची

वाहतूक सतत सुरु असते. दरवर्षी मुंबई-नाशिक महामार्गावर खडे पडतात आणि त्यामुळे कोंडी होऊन त्यांचा परिणाम



ठाणे, मुंब्रा आणि भिवंडी शहरातील अंतर्गत वाहतूकीवर होताना दिसून येतो. यंदाही हेच चित्र दिसून येत आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन पदरी रस्ता आहे. हा रस्ता डांबरी आहे. या रस्त्याजोरी दोन्ही

बाजूला प्रत्येकी चार मार्गिका तयार करण्याची कामे सुरु आहेत. याशिवाय, अनेक ठिकाणी उद्घाण पुल उभारण्यात येत आहे. खाडी पुलावरही पुल उभारण्याची कामे सुरु आहेत. हा मार्ग समृद्धी मार्गाला जोडण्यात येणार असून त्यामुळे या रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे कामे सुरु आहेत. येथे वाहतूकीसाठी उपलब्ध असलेल्या डांबरी रस्त्यांवर गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे खडे पडले आहेत. त्याचबरोबर रस्ते कामे सुरु असलेल्या ठिकाणी चिखल झाला असून काही ठिकाणी हा चिखल रस्त्यावर आला आहे. यामुळे या मार्गावर कोंडी होत आहे.

त्यातच शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेकजण स्वतःची वाहने घेऊन सहलीसाठी निघाले होते. तर, नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यांना उपस्थिती लावण्यासाठी अनेकजण स्वतःच्या वाहनांने प्रवास करत होते. या वाहनांचा भार वाढल्याने कोंडी वाढली. रस्ते कामामुळे काही ठिकाणी वाहने रोखून धरून टप्प्याटप्प्याने सोडण्यात येत होती. या कोंडीमुळे माजिवडा ते आसनगाव असे दोन तासांचे अंतर पार करण्यासाठी सात तासांचा अवधी लागल्याचे वाहनचालकांनी सांगितले. ही कोंडी सोडवितांना वाहतूक पोलीसांच्या नाकीनऊ आले होते.

दिवाळेगाव खाडीकिनारी स्वच्छता मोहीमेत

मच्छीमार बांधवांसह महिला, विद्यार्थ्यांचा सहभाग



नवी मुंबई : 'स्वच्छ सर्वेक्षण २०२४' अंतर्गत 'सफाई अपनाओ, हिमारी भगाओ' हे विशेष अभियान स्वच्छ भारत मिशनच्या वतीने जाहीर करण्यात आले असून त्या अंतर्गत आज २९ जून रोजी नगमंपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळेगाव येथे खाडीकिनारी विशेष स्वच्छता मोहीम स्थानिक नागरिकांच्या सहभागातून यशस्वीपणे राबविण्यात आली.

२५ बँक खाती सुरु असल्याची बतावणी- तक्रारदाराला १० लाखाचा गंडा

ठाणे : तुमची २५ बँक खाती चालू असल्याची खोटी माहिती देत अज्ञात इमाने तक्रारदार संजय शंकर साळवी(५७) याचा विश्वास संपादन करीत बँकेच्या खात्याची माहिती घेऊन १० लाख ऑनलाईन पाठविण्यास सांगत परत दिले नाही. घटना बुधवार (२६ जून) रोजी दुपारी ३-३९ ते ५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार संजय शंकर साळवी(५७) रा. सावरकर नगर ठाणे याच्या मोबाईलवर अज्ञात व्हाट्सअप धारकांनी तक्रारदाराच्या व्हाट्सअपवर मेसेज पाठविले. तक्रारदाराच्या स्क्रीन आयडीचा गैरवापर होत असल्याचे सांगून स्क्रीन शेअर करण्यास सांगितले. तुमच्या नावाने २५ बँक खाती सुरु आहेत. बँक खाते चेक करा अशी बतावणी करीत विश्वास संपादन केला. ऑनलाईनद्वारे १० लाखाची रक्कम पाठविण्यास सांगून ते परत न करता फसवणूक केली. याबाबत तक्रारदाराने वर्तकनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

डंपरच्या धडकेत पोलीस शिपाई ठार



पनवेल : डंपरच्या धडकेत कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई ठार झाले आहेत. सुट्टी असल्यामुळे घराबाहेर पत्नीसोबत दुचाकीवर जात असताना हा अपघात शुक्रवारी सकाळी टेंभोडे गावाजवळ झाला. अरुण शामराव कर्ले असे या पोलीस शिपाईचे नाव असून ते पुढील वर्षी सेवानिवृत्त होणार होते.

आदई गावाच्या परिसरात राहणारे वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई कर्ले यांना शुक्रवारी सुट्टी असल्याने ते पत्नीसोबत खेरीदी कण्यासाठी टेंभोडे येथील पुलाखालून दुचाकीवरून जात होते. शुक्रवारी सकाळपासून संततधार सुरु असल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. या रस्त्यावर जात असताना दुचाकीस्वारांना खडे व साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नाही. टेंभोडे ते नवीन पनवेल या रस्त्यावरील पुलाजवळ वळसा घेणाऱ्या डंपरने कर्ले चालवीत असलेल्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला.

पोलीस शिपाई कर्ले यांच्या पत्नी दुचाकीच्या मागे बसल्या होत्या. त्याही या अपघातामध्ये जखमी झाल्या. दुचाकीला डंपरने ठोकर मारल्यानंतर कर्ले हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस शिपाई कर्ले हे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील फकीरवाडी येथील आहेत. कर्ले यांनी नवी मुंबई पोलीस दलात येण्यापूर्वी सैन्य दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पुढील वर्षी मे महिन्यात ते पोलीस दलातून सेवानिवृत्त होणार होते. कर्ले यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.

खारघरमध्ये ५२ लाख रुपयांची घरफोडी

पनवेल : खारघर वसाहतीमध्ये चोरट्यांचा सूळसूळाट वाढला असून बुधवारी मध्यरात्री सेक्टर १२ मधील एका रो हाऊसमध्ये तीन चोरट्यांनी घरात शिरून तब्बल ५२ लाख रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. याबाबत गुवारी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खारघरमधील सेक्टर १२ येथील साई कुंज बंगल्यामध्ये ही चोरी झाली असून या बंगल्यामध्ये राहणाऱ्या रीतू पांडे यांनी पोलीसांना दिलेल्या तक्रारीमध्ये बुधवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजता ते साडेतीन वाजेदरम्यान एका तासात चोरटे खिडकीमधील लोखंडी पाईप तोडून घरात शिरले. पांडे यांच्या पहिल्या मजल्यावरील कपाटात ठेवलेले कुटुंबातील सर्वांचे सोने चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. खारघरचे पोलीस त्या तीन चोरांचा शोध घेत आहेत.

मुक्ताच आयुक्त महोदयांनी केलेल्या मार्केटच्या पाहणी दौ-याप्रसंगी दिवाळे मार्केटच्या भेटीप्रसंगी त्याठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता मोहीम हाती घेण्याबाबत सूचित केले होते. त्यास अनुसरून आज अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली व प्रत्यक्ष सहभागातून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेचा व आरोग्याचा परस्पर संबंध लक्षात घेत स्वच्छतेचे पालन करा आणि आरोग्याचे रक्षण करा असा संदेश यावेळी प्रसारित करण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षण परिमंडळ १ चे उपआयुक्त सोमनाथ पोटे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्यासह बेलापूर विभागाचे महाथक आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल

यांच्या सक्रिय सहभागातून संपन्न झालेल्या या मोहीमेत दिवाळे गावातील स्थानिक मच्छीमार, मासळी विक्रेत्या महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या समवेत ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी होते. त्यासोबतच एस.के.कॉलेज नेरूळ आणि विद्या प्रसारक कॉलेज येथील एनएसएस विद्यार्थीही या मोहीमेत उत्साहाने सहभागी होते. यावेळी उपस्थितांनी सामूहिकरित्या माझी वसुधरा अभियान तसेच स्वच्छता व प्लास्टिक बंदीची शपथ ग्रहण केली. स्वच्छ सर्वेक्षण नागरिकांना मार्गदर्शनही करण्यात आले या मोहीमेत प्लास्टिक, धर्माकोल व तत्सम इतर वस्तूंचा ५९ गोणी कचरा जमा करण्यात आला.

वाशी रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छतेच्या विशेष मोहीमेत विद्यार्थी, नागरिकांचा उत्साही सहभाग



नवी मुंबई : नवी मुंबईचे स्वच्छ शहर मानांकन उंचावण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत असून स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने स्वच्छता मोहीमा राबविण्यावर व त्यामध्ये लोकसहभाग घेण्यावर महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निदेशानुसार बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशनने जाहीर केलेल्या 'सफाई अपनाओ, बिमारी भगाओ' या अभियानाच्या अंशाने नवी मुंबई शहर स्वच्छतेसाठी अत्यंत सक्रिय असणारी नवी मुंबई महानगरपालिका स्टेजन्स परिसराच्या स्वच्छतेविषयी जागरूक आहे. या अनुषंगाने आज वाशी रेल्वे स्टेशन परिसर येथे सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये अति. आयुक्त सुनिल पवार सक्रिय सहभागी होते. त्यांच्या समवेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, वाशी विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी सागर मोरे, स्वच्छता अधिकारी सुर्यकांत म्हात्रे तसेच वाशी विभागातील अधिकारी-कर्मचारी, नवी मुंबई महानगरपालिका व सिडको महामंडळाचे स्वच्छतामित्र यांच्यासह टिळक महाविद्यालय आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयांमधील एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी आणि नागरिक उत्साहाने सहभागी झाले.

या विशेष सखोल स्वच्छता मोहीमेत ९५ जणांनी उत्कृष्टपणे सहभागी होत वाशी रेल्वे स्टेशन परिसराच्या स्वच्छतेत आपले योगदान दिले तसेच माझी वसुधरा अभियानाची व कचरा वर्गीकरण, प्लास्टिक प्रतिबंधासह स्वच्छतेची सामूहिक शपथ ग्रहण केली.

श्री माँ विद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्ष, आंतरशालेय योग स्पर्धा संपन्न

ठाणे : घोडबंदर रोड पातलीपाडा येथील श्री माँ ट्रस्ट द्वारा संचालित श्री तारा माँ यांनी वर्ष २००० मध्ये स्थापन केलेल्या श्री माँ विद्यालयाचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शनिवार, दि. २९ जून रोजी आंतरशालेय योग स्पर्धा संपन्न झाली.

शाळांमधील मुलांकरिता आयोजित ही 'त्रययोग' स्पर्धा शनिवार, दि. २९ जून रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १ या वेळेत घेण्यात आली. इ. ५ वी ते इ.१० वी मधील विविध २२ शाळांतील ३०० विद्यार्थी योग' स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत विविध योगासनांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले गेले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे गुणवत्ता प्रशस्तीपत्र व चषक (ट्रॉफी) देण्यात आले. ही स्पर्धा व्यक्तिगत आणि समूह या दोन स्वरूप श्रेणीमध्ये स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे -

सिनिअर सोलो - प्रथम क्र. मल्लिका सिंग (न्यू हॉरीजॉन स्कूल, ठाणे), द्वितीय - इशिता चौधरी (डीएव्ही पब्लिक स्कूल, ठाणे) आणि तृतीय क्रमांक - अनन्या लिमये (ए. के. जोशी, ठाणे)

ज्युनिअर सोलो - प्रथम क्रमांक - देव सिंग (डीएव्ही पब्लिक स्कूल, ठाणे), द्वितीय - अदिका मेहर (दी साऊथ इंडियन असोसिएशन) व तृतीय - उर्वी मोरे (डीएव्ही पब्लिक स्कूल, ठाणे)

सिनिअर ग्रुप - प्रथम - युनिव्हर्सल हायस्कूल, ठाणे, द्वितीय - न्यू हॉरीजॉन स्कूल आणि तृतीय - डीएव्ही पब्लिक स्कूल, ठाणे

ज्युनिअर ग्रुप - प्रथम - डीएव्ही पब्लिक स्कूल, ठाणे, द्वितीय - युनिव्हर्सल हायस्कूल, ठाणे आणि तृतीय - दी साऊथ इंडियन असोसिएशन.



महावितरणच्या उघड्या डीपीमुळे चिमुकल्याचा मृत्यू

वसई : महावितरणच्या उघड्या डीपी ने आणखी एकाचा बळी घेतला आहे. सायकल चालवणाऱ्या ९ वर्षीय मुलाचा उघड्या डीपीला धक्का लागल्याने मृत्यू झाला आहे. गुरुवारी संध्याकाळी वसई पश्चिमेच्या पारनाका येथील भास्कर परिसरात ही घटना घडली.

वसई पश्चिमेच्या भास्कर आळी परिसरात राहणारा ९ वर्षीय झियाउद्दीन शेख हा मुलगा गुरुवारी संध्याकाळी सायकल चालवत होता. पारनाका परिसरात रस्त्याजवळ विद्युत पुर्वटा करण्यासाठी महावितरणने डीपी बाँक्स बसविलेले आहे. झियाउद्दीन च्या सायकलने त्या डीपी बाँक्सला धडक दिली. त्याला विजेचा जोरात धक्का लागला. नागरिकांनी त्याला उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाला याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१० जून रोजी नालासोपाराच्या महेश पार्क येथे महावितरणच्या पथदिव्याचा धक्का लागून रोहन कासकर या तरुणाचा मृत्यू झाला होता.



पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी यंदाच्या गणपतीच्या मुर्त्या पोओपी कि शाडुच्या मातीच्या याचा अद्याप निर्णय झालेला नसला तरीही दोन महिन्यांवर आलेला गणेशोत्सव अन गणेश मुर्त्यांची कारखान्याची लागबग जोरात सुरु आहे. (छाया : मनोज सिंह)

राज्य सरकारतर्फे 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' याच वर्षापासून सुरु होणार : मुख्यमंत्री

ठाणे : महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' याच वर्षापासून लवकरच सुरु होणार असून ६० वर्षा वरील भाविक ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ घेता येणार आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेली मागणी व पाठपुरावा तसेच सध्या सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात हि योजना लागू करण्याबाबत लक्षवेधी सूचना आमदार सरनाईक यांनी मांडली होती. त्यावर यावर्षापासून हि योजना राज्यात तात्काळ लागू केली जाईल अशी घोषणा आज २९ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पहिल्या वर्षी जवळपास १० हजार गरीब गरजू श्रद्धालू ज्येष्ठ नागरिकांना या योजनेतून त्यांच्या इच्छित तीर्थ क्षेत्रांचे दर्शन सरकारतर्फे घडवते जाईल.

हि योजना लागू करत असताना यात आपण एक धोरण ठरवू. नियमावली करूया. ऑनलाईन अर्ज मागवूया. दरवर्षाला किमान १० हजार लोकांना या योजनेतून आपण तीर्थ दर्शन साठी सरकार कडून पाठवू शकतो. अनेकांची तीर्थ दर्शनाला जाण्याची इच्छा असते पण बहुतेक लोक ऐपत नसल्याने ते जाऊ शकत नाही. अशा गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी हि तीर्थ दर्शन योजना ताबडतोब याच वर्षी लागू केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात आमदार प्रताप सरनाईक यांच्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना आज म्हणाले. महाराष्ट्र ही सतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत होऊन गेले, ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला आणि सोबतच एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाऊ

लागले. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची, भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा आहे. महाराष्ट्र ही सतांची पावनभूमी आहे. येथे भक्ती मार्गाला वाहून घेतलेले लाखो लोक धर्म कार्य, समाज कार्य भक्ती मार्गाने करतात हे सगळ्यांना माहित आहे. महाराष्ट्र सरकार अनेक भव्य - दिव्य मोठे विकास प्रकल्प राबवत असून महाराष्ट्र राज्य नेहमीच देशाला दिशा दाखवत आला आहे. अशा या संत-वारकरी परंपरा असलेल्या आपल्या राज्यात, महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांकडे केली होती. राज्यातील जेष्ठ नागरिक ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत (महिलांच्या बाबतीत २ वर्षांची सूट), त्यांना देशातील विविध प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी यामुळे मिळेल.

इंडियन रेल्वे क्वेटिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (खडखड) कडून यात्रेकरूंना विशेष ट्रेनेने प्रवास, नास्ता, भोजन आणि शुद्ध पिण्याचे पाणी, तीर्थक्षेत्रांवर राहण्याची व्यवस्था, आवश्यक असेल तेथे बसने प्रवास, तीर्थ यात्रेत गाई, एकट्या जेष्ठ नागरिकाला केअर टेकर अशा सुविधा देऊन आपण राज्यातील जेष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवू शकतो. मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना लागू करण्यासाठी खर्चाची तरतूद, नियमावली, अंमलबजावणी यंत्रणा, ही योजना लागू करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती याबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आदेश देऊन ही योजना लागू करावी असे आमदार सरनाईक यांनी म्हटले होते. त्यावर आमदार सरनाईक यांनी आज लक्षवेधी सूचना देविले अधिवेशनात मांडली होती. सरनाईक यांची ही मागणी मान्य करत आता राज्य

सर्वाना योजनेत समाविष्ट करून घेणार : आ. सरनाईक

आपल्या हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ व अन्य प्रसिद्ध यात्रांना खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर इतरही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे जेष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथे भव्य-दिव्य श्री राम मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे अयोध्या राम मंदिर दर्शन करण्याचेही प्रत्येकाचे स्वप्न आहे. हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, मुस्लिम, जैन धर्मीयांच्या महत्त्वाच्या तीर्थस्थळांचा आपण या योजनेत समावेश करू शकतो. जेष्ठ नागरिकांचे संघ समूह तीर्थयात्रा काढण्याचाही विचार करत असतात. त्यांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न आपले सरकार साकार करणार आहे असे आमदार सरनाईक म्हणाले.

सरकारने ही योजना तात्काळ लागू करत असल्याचे आज मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनात जाहीर केले आहे. पैशाअभावी किंवा कोणी सोबत नसल्याने, पुरेशी माहिती नसल्याने अनेक जेष्ठ नागरिक इच्छा असूनही तीर्थ यात्रा करू शकत नाहीत. आता राज्य सरकार ही योजना सुरु करत असल्याने त्याचा फायदा हजारो ज्येष्ठ नागरिकांना किंवा कोणी सोबत नसल्याने, पुरेशी माहिती नसल्याने अनेक जेष्ठ नागरिक इच्छा असूनही